

Begleiter: ममाप्येवं मरुत्तः समुपैति पदानुगम् MĀK. P. 63, 22. राधियस्य पदानुगाः MBh. 4, 1945. पाण्डवान्सपदानुगान् 2, 45. पाण्डुमुतान् — सव-
लान्सपदानुगान् 6, 2576. R. GORR. 1, 33, 12. 5, 77, 18. — 2) adj. entspre-
chend, angenehm für: तस्मिन्पुरते शब्दे दिव्ये श्रोत्रपदानुगे R. GORR.
2, 100, 25.

पदानुराग (पद + अनु०) m. Diener; Armes WILS.

पदानुशासन (पद + अनु०) n. die Lehre von den Wörtern, Grammatik:
पाणिनि० MED. Auh. 5.

पदानुषङ्ग (पद + अनु०) m. Pada- Anhängsel ČAṆK. Ča. 18, 19, 10. 17,
14, 3. KAUSH. ĀR. 2, 16. — Vgl. पदनुषङ्ग.

पदानुस्वार (पद + अनु०) adj. Bez. bestimmter Sāman (?): स्वाराणि
क्वयिकारस्वारपदानुस्वाराणि LĀTJ. 6, 9, 6. Schol.: स्वरो येषां निधनं ता-
नि स्वाराणि । तानि द्विविधानि क्वयिकारस्वाराणि पदानुस्वाराणि च ।
यथा वामदेव्यं क्वयिकारस्वारम् शौशनं पदानुस्वारम्.

1. पदात्त (पद + अत्त) m. 1) der Schluss eines Versgiedes LĀTJ. 6, 11,
6. 10, 29. 7, 1, 13. 7, 27. — 2) das Ende eines Wortes, Auslaut VS. PRĀT.
1, 94. 3, 2. 4, 104. 124. P. 6, 1, 76. 8, 4, 35. 37. 42.

2. पदात्त (wie eben) adj. das Wort पद am Ende habend, auf das Wort
पद ausgehend P. 7, 3, 9.

पदात्तर (पद + अत्तर) n. ein Zwischenraum von einem Schritte: ०रे
स्थित्वा nach einem Schritte wieder stehen bleibend ČAṆK. 12, 6. 12. 41, 8.
०रे स्थलितं निवृत्त्य 45, 2. अथपदात्तरं keinen Schritt entfernt, dicht anstos-
send HALĀJ. 4, 8. ĀK. 3, 2, 17, v. l. für अथपदात्तरं. अथपदात्तरम् adv. ohne
Zwischenraum, dicht: अथपदात्तरं च परितः तितितितामपतन्नुतधमितके-
तवः GOLD. u. अथपदात्तरं. unmittelbar darauf, ohne Pause: ०रे वाक्यमप-
दात्तरमब्रवीत् MBh. 2, 1766. 3, 1414. 7, 710. — Vgl. पादात्तर.

पदात्तशुद्धिशुद्धीय (von 1. प० + शुद्ध - अशुद्ध) n. N. eines Sāman Ind.
St. 3, 222, a.

पदात्तोय (von 1. पदात्त) adj. im Auslaut stehend, auslautend RV. PRĀT.
6, 7. VS. PRĀT. 1, 85. 3, 88. Schol. zu 4, 116.

पदात्त्य adj. dass. AV. PRĀT. 1, 3.

पदायता (2. पद् oder पद + आ०) f. Schuh H. c. 134, wo पदायते mit
dem vorhergehenden Worte zu verbinden ist. — Vgl. पद्मदा.

पदार m. 1) = पादधूलि Staub der Füße. — 2) = पादालिन्द Boot
H. an. 3, 573. fg. MED. r. 181.

पदार्थ (पद + अर्थ) m. 1) die einem Worte entsprechende Sache, Ding,
Gegenstand TRĪK. 3, 2, 21. ज्ञात्याकृतिव्यक्तयस्तु पदार्थः NĀJJA-S. 2, 134.
KAP. 1, 24. VARĀH. BRH. S. 2. BHĀṬṬOPALA zu 15, 1. RĀGA-TAR. 3, 218.
BHĀG. P. 3, 11, 2. 5, 20, 35. MĀK. P. 44, 8. PRAB. 27, 7. KULĀRNAVAT. in
Verz. d. Oxf. H. 91, b, 18. KULL. zu M. 5, 42. 6, 14. Schol. zu KĀTJ. Ča.
83, 14. 15. 87, 21. 24. 88, 3—5. 10—13. 18. 20. 89, 7. fgg. 90, 1. 2. 17—
24. 131, 3. 91, 2. 7. 214, 20. 21. 354, 11. Schol. zu KAP. 1, 77. Schol. zu
BHARTJ. 3, 65. — 2) Kategorie TARKAS. 1, 59. न वयं षट्पदार्थवादिनो वीशे-
षिकादिवत् KAP. 1, 25. COLEBR. Misc. I, 264. 272. MÜLLER in Z. d. d. m.
G. VI, 4. 10. 32. fg. सप्त BHĀSHĪP. 1. षष्टि TATTVA. 45. Die Naijājika
nehmen 16 पदार्थ an MADHUS. in Ind. St. 1, 18; vgl. NĀJJA-S. 1, 1. MÜLLER
in Z. d. d. m. G. VI, 4 findet den von WEBER gebrauchten Ausdruck Ka-
tegorie hier unpassend und setzt statt dessen Ding, das aber auch nicht

genügt. Die Scholien zu KAP. 1, 25 stellen die 16 पदार्थ der Naijājika
den 6 पदार्थ der Vaiçeshika an die Seite und BAHLANTYNE setzt beide
Male dafür categories. COLEBROOK (Misc. Ess. I, 264. fg. 272) giebt पदार्थ
der Vaiçeshika durch predicaments, objects of proof, categories, पदार्थ
der Naijājika durch heads und topics wieder. Wir könnten dafür etwa
Gegenstand der Betrachtung, Vorwurf sagen; diese Bed. hat das Wort
auch in der folgenden Stelle: एवं वैज्ञवं नारदादिभिः कृतं पञ्चरात्रम् । तत्र
वासुदेवसंकर्षप्रद्युम्नानिरुद्धाश्चत्वारः पदार्था निरूपिताः । MADHUS. in Ind. St.
1, 23. — 3) Wortbedeutung: अन्यतमो मुकुन्दात्को नाम लोके भगवत्पदार्थः
BRĀG. P. 1, 18, 21. पदार्थानवज्ञानाद्वाक्यार्थो नावगम्यते PRAB. 114. 14.
Schol. zu VS. PRĀT. 4, 179. ČAṆK. zu BRH. ĀR. UP. S. 55. MADHUS. in
Ind. St. 1, 20, 6. KULL. zu M. 7, 241. Davon nom. abstr. ०त्व n. MA-
DHUS. 136.

पदार्थकौमुदी (प० + कौ०) f. Titel eines Commentars zum A marakośha
COLEBR. Misc. Ess. II, 56.

पदार्थदीपिका (प० + दी०) Titel einer Einleitung zum Studium der
Logik von Koṇḍabhaṭṭa COLEBR. Misc. Ess. I, 263.

पदार्थधर्मसंग्रह (प० - ध० + सं०) m. Titel eines Werkes Verz. d. Oxf.
H. 209, a, 5.

पदार्थबोध (प० + बोध) m. Titel eines Werkes über die Njāja-Phi-
losophie Verz. d. B. H. No. 690.

पदार्थमालादीपिका (प० - मा० + दी०) f. desgl. ebend. No. 692.

पदार्थविवेक (प० + वि०) m. Titel eines Werkes über die Kategorien
der Vaiçeshika Journ. of the Am. Or. S. 6, 534.

पदालिक MED. r. 272 bei der Erklärung von धुन्धुमार; H. an. 4, 261
liest st. dessen पदालिक.

पदावली (पद + आव०) f. 1) eine Reihe von Versgliedern oder Wor-
ten: मधुरकौमलकात्पदावलीं शृणु तदा जयदेवसरस्वतीम् Git. 1, 3. —
2) Titel einer Grammatik COLEBR. Misc. Ess. II, 48.

पदावृत्ति (पद + आवृ०) f. Wiederholung eines Wortes VS. PRĀT. 4, 19.
पदास (2. पद् oder पद + 3. आस), वसिष्ठस्य ०सम् N. eines Sāman
Ind. St. 3, 233, b.

पदासन (2. पद् oder पद + आ०) n. Fussbank H. 718.

पदि m. nach NĀ. 5, 18 so v. a. गत्तु (wohl laufendes Thier überh.),
nach DURGA Vogel; viell. ein best Thier: मुनीज्ञेयैव पदिमुत्सिनाति RV.
1, 123, 2.

पदिक 1) adj. subst. proparox. (wird von 2. पद् abgeleitet), f. ई zu
Fusse gehend, Fussgänger, Fussknecht gaṇa पर्पादि zu P. 4, 4, 10. VĀRTT.
zu P. 6, 3, 53. ĀK. 2, 8, 3, 35. H. 498. — 2) adj. einen Pada (s. पद 4.)
lang Schol. zu KĀTJ. Ča. 361, 17. — 3) adj. nur ein Fach (s. पद 7.) ein-
nehmend VARĀH. BRH. S. 32, 49. 55. fgg. — 4) n. Fussspitze ČABDAI. bei
WILS. — Vgl. श्रोत्रपदिक, पौर्वपदिक; den Formen त्रिपदिका und द्वि-
पदिका würde ein masc. neutr. त्रिपदक, द्विपदक entsprechen.

पदिबद्ध (पदि, loc. von 2. पद्, + बद्ध) adj. am Fuss gefesselt TS.
6, 1, 2, 5.

पदेक (!) m. Habicht VJUTP. 118.

पदापकृतं (पद + उप०) P. 6, 3, 52 und VĀRTT. 1.

पद्म (2. पद् + 1. ग) adj. subst. zu Fusse gehend, Fussgänger, Fuss-